



September 8, 2022

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

NSE Symbol: ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code: 532794

Sub: Intimation regarding Publication of 23rd Annual General Meeting (AGM) Notice

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated September 7, 2022 wherein the Company had duly intimated to the Stock Exchange(s) about the dispatch of Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with Notice calling the 23rd Annual General Meeting, electronically to all the members whose Email IDs are registered with Link Intime India Private Limited ("Registrar and Transfer Agents" of the Company) or the Depositories.

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Companies Act, 2013 and rules made thereto, the Company had duly published the Notice calling the 23rd Annual General Meeting of the Company in newspapers *viz*. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on September 8, 2022.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava

Company Secretary & Compliance Officer

Membership No: A18577

Encl.: As above

Zee Media Corporation Limited

Offices of unrecognised political parties also raided over 'FCRA violations'

BS REPORTER & PTI New Delhi, 7 September

The income-tax (I-T) department on Wednesday conducted raids on New Delhi-based think tank Centre for Policy Research (CPR), international charity organisation Oxfam, Bengaluru-based Independent and Public Spirited Media Foundation (IPSMF), registered unrecognised political parties (RUPPs) and several other non-government organ-(NGOs), official isations sources said under the condition of anonymity.

The taxman undertook the surprise action against three more organisations in the NGO and charitable organisation domain, they said.

The department visited the premises of these organisations around noon and inspected the book of accounts and financial transactions as part of the probe related to alleged contravenof the Foreign Contribution Regulation Act (FCRA), sources said.

The office staff and main directors and office-bearers were questioned too, they said. Sources said the depart-

ment was looking at the balance sheets of these organisations vis-a-vis the receipt of funds via the FCRA

According to law, all NGOs receiving foreign funds have to be registered under FCRA. The government has cancelled FCRA registration of nearly 1,900 NGOs for violating various provisions of law in the past five years.

There were 22,762 FCRAregistered organisations till the end of 2021.

The Centre amended the FCRA in 2020 allowing conducting an enquiry before a renewal and giving organisations the option of surrendering the licence if an organisation doesn't want it.

Officials of CPR, Oxfam, and IPSMF couldn't be immediately reached for a response.

GST wing conducts tax inspections at insurers

New Delhi. 7 September

The Goods and Services Tax wing of the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) has carried out tax searches and inspections against several insurance companies. The list of $companies the \, tax \, sleuths$ have visited includes several $of the \, major \, life \, and \,$ non-life insurers.

Agovernment source said the tax searches were about cases where the insurance companies had taken input tax credit in excess of what they are entitled to. This is not the first time that the CBIC has launched a coordinated action against several companies in the sector. Some years ago, the indirect tax department had investigated the non-life companies for alleged tax evasion in the motor insurance business. The combined dues had then amounted to over

This time the quantum of

the overdrawal of input tax credit is still being added up, but it is expected to be over ₹3,000 crore for the entire industry. The combined demand by the department from the insurance arms of one of the financial sector entities is itself close to ₹600

crore, it is understood.

Business Standard reached out via email and phone calls to several companies to elicit their reaction to the searches. None of them were willing to comment on the government action. which has been on since early this week.

A top source in the Insurance Regulatory and Development Authority of India confirmed the extent of action by the CBIC. However, the source said the regulator had not been informed officially by the finance ministry. Some of the companies are in favour of

collective action by roping in the General Insurance Council and the Life Insurance Council to offer a $collective \, response \, to \, the$ GST wing of CBIC.

Interestingly, while some of the companies or their promoter companies are listed in the stock exchanges none has so far apprised

> the action by the Over the past couple of years. thegovernment has been taking a series of steps to ensure there are no

the shareholders of

leakages in the GST revenues. Both the direct and indirect tax departments have been pooling their information to ensure the tax dues are realised. In August 2022, the gross GST revenue collected reached ₹1.43 trillion, which is 28 per cent more year-on-year. For the past six months in a row. the monthly GST revenues have crossed the ₹1.4 trillion mark.

The CBDT spokesperson refused to give further details searches/surveys are continuing".

The coordinated raids on RUPPs and their linked entities spread across multiple states as part of their alleged dubious funding came after the Election Commission earlier this year struck off 87 entities from its list of RUPP after they were found non-existent

during physical verification. The poll panel had announced it was taking action against more than 2,100 RUPPs for flouting rules and election laws, including those

related to filing of monetary contributions, failing to undate their address and names of office bearers.

The searches were conducted in Gujarat, Delhi, Uttar Pradesh, Maharashtra, Haryana, and some other states, officials said.

"The Commission has evidence of serious financial impropriety, willful attempts for tax evasion and other illegal financial activities against three specific RUPPs amounting to fraudulent use of privileges and public trust available to them," the poll panel said on May 25.

Coal scam case: CBI searches houses of **Bengal law minister**

 $The\,CBI\,on\,Wednesday$ conducted searches at the premises of West Bengal Law Minister Moloy Ghatak in connection with its probe into alleged coal pilferage from Eastern Coalfields mines in Asansol, officials said. CBI sleuths, aided by a huge contingent of central paramilitary personnel. raided three houses of Ghatak in Asansol and two in Kolkata, they said.

▶ FROM PAGE 1

Sales...

He said rural areas are likely to see much better demand from India is expected to harvest a bumper kharif crop. Also, prices of edible oils have cooled off from their highs, which bodes well for the consumer, Mallick added.

Parle Products, the maker of Parle-G biscuits, also expects demand to be robust this festival season. "We have launched a few products and entered into breakfast cereals, which is a new category altogether (for Parle). We have launched variants of Parle-G — Parle-G Simmons, Oats, Parle-G Cookies, and a premium variant called Parle-G Royale,"

BS SUDOKU

2

5

9

SOLUTION TO #3761

8

8 | 1 | 7 | 6 | 3 | 9 | 2 | 5 | 4

4 5 6 8 7 2 3 9 1

7 9 4 3 8 1 5 6 2

9 1 4 5 7 8 6

1 4 5 7 9 3 8

8 3 9 2 6 4 1 7

4 2 5 9 8 1 7 3

3 8 7 1 4 6 2 5

5

egory at Parle Products, said.

As raw material prices have eased, the biscuit major has started to introduce discounts. "We have already started it with the onset of the festival season counts for the remaining year' Shah said. The sentiment is robust even in the consumer durables segment. "We will offer heavy discounts in the form of cashbacks and direct discounts, and our launches will be two times higher than pre-Covid," said Avneet Marwah, CEO of Super Plastronics. Haier Appliances India also expects a robust season this year with strong double-digit sales compared to the pre-Covid period.

Among home-grown consumer durables companies, Godrej Appliances' expecta-

3762

5

4

6

8

6

4

9

9

2

3

8

3

8

Mayank Shah, head of the cat-tions fall in line with other players, with the firm anticipating strong double-digit sales during the festival season, which started with Onam in Kerala. Durga Puja, Navratri, and Dussehra will follow, and the the first week of October as around August 15. We intend to season will end with Diwali in rainfall has been good and continue some of those dis- October. Apparel retailers, which also took a hit during the pandemic, also expect demand to be robust. In smaller towns too, demand has started to witness an uptick for apparel. Lifestyle major Lacoste expects festive sales to be higher by 30-40 per cent despite taking price hikes, as sentiment has improved among shoppers.

Railway...

The land licensing fee changes every five years, and the new policy shall now provide clarity to the incoming buyer of Concor for the next 35 years, an official said. The move will also provide clarity and certainty on land, as the company's business is dependent on that, he added. This, in turn, will make the financials of the company transparent for interested parties. Once the policy is notified, the Department of Investment and Public Asset Management will initiate the process and start preparing the expression of interest (EoI) document for Concor's privatisation. The sale of the government's 30.8 per cent stake — along with management control —of its total 54.80 per cent may fetch the Centre over ₹13.630 crore, based on the closing price of Concor's shares on Wednesday. Concor has 61 container depots, of which 26 are on Railway land, leased on a per container licence fee basis. Meanwhile, the existing entities using the Railways' land for cargo terminals will have the option to switch to the new policy regime after a transparent and competitive bidding process, said officials at the Railways min-

(With inputs from Ram

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

Hard: **** **Solution tomorrow**

HOW TO PLAY

Seat belt...

Prasad Sahu)

Both were seated at the back of the Mercedes they were travelling in and both were not wear- More on business-standard.com

ing a seat belt. In line with the regulations prescribed in the Motor Vehicle Central Regulation (CMVR), all cars in India have to have a seat belt alarm for front occupants. But there is no such requirement for those sitting in the rear.

Only very select luxury car adels have a similar alarm for rear passengers. And the function varies from model to model. For instance, in a Toyota Lexus or a Mercedes Maybach, the alarm beeps only if the rear seat passengers unfasten the belt — it doesn't send an alert if the occupant does not fasten the belt. "You can make an armoured or a tanker kind of vehicle, loading it with all kinds of safety features. But what matters eventually is the occupant's behaviour and his or her awareness of safety," said an official of a car company. According to him, while the government's intention to bring seat belt alarms for rear passengers is noble, it won't help if the passengers decide to

Rupee...

ignore it.

The RBI will then expeditious-

ly process the applications. Banks, collectively, have received over 115 proposals from corresponding banks in Sri Lanka and Commonwealth of Independent States nations, which include Russia and Ukraine. Most applications have been received by ICICI Bank, followed by IndusInd Bank, SBI, and UCO Bank, one of the officials in the know of the discussions said.

The meeting comes against the backdrop of the government's push towards recognising the Indian rupee as an international currency, as well as facilitation of trade with sanctions-hit Russia, and Sri Lanka, which is currently battling an economic crisis.

As of now, no application has been received by the RBI for approval, although some PSBs are working to make the RBI's mechanism on settling international payments in rupee operational, the official said.

APPOINTMENTS



HEAVY ENGINEERING CORPORATION LIMITED (A Government of India Enterprises)
Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834 004
(Jharkhand)

Recruitment Notice

With reference to our Advertisement No. RT/03/2022, Dated 05.08.2022 regarding Engagement of Medical Officer Pathology) on contract basis (Full Time) the date of Walk-innterview has been extended and is scheduled on 21.09.2022 at 10:30 AM with other Terms & Conditions remains same.

Note: For details of the above, please visit our website : http://www.hecltd.com

HEC BUILDS THE MACHINES THAT BUILD THE NATION



BNP PARIBAS

A Scheduled Commercial Bank

BNP Paribas with branches in Mumbai, New Delhi, Chennai, Bangalore and Pune is a commercial bank. Though the word 'bank', 'banker' or 'banking' are not included in its name, BNP Paribas is a scheduled commercial bank in India and is included in the second schedule to the Reserve Bank of India Act, 1934.

Mumbai, September 7, 2022

dhani Services

DHANI SERVICES LIMITED (CIN: L74110DL1995PLC069631)

Registered Office: 1/1 E, First Floor, East Patel Nagar, New Delhi-110008 Tel: 011-41052775, Fax: 011-42137986

Website: www.dhani.com, Email: support@dhani.com

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting ("AGM") of Dhar Services Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday September 29, 2022, at 03:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as liste in the AGM Notice dated September 1, 2022, convening the AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and th Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations") read with applicable circulars issued by the Ministry of Corporat Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"). The proceedings of AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company. Members intending to attend the AGM through VC/OAVM may atten the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice

In compliance with the relevant circulars issued by MCA and SEBI, the Notice convening 27th AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 ("Annua Report") has been sent, through electronic mode on September 6, 2022, to thos embers whose e-mail address is registered with the Company / Registrar & Shar Transfer Agent (RTA) / Depository Participants (DPs).

The aforesaid documents are also available on www.dhani.com https://evoting.kfintech.com, www.skylinerta.com,

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended ("the Rules") and Regulation 42 of SEBI LODR Regulations, that the Registe f Members and Share Transfer Books of the Company shall remain closes from Monday, September 26, 2022 to Thursday, September 29, 2022 (both day inclusive) for annual closing (for the purpose of AGM).

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Rule and Regulation 44 of the SEBI LODR Regulations and applicable Circulars, the right to vote on the resolutions listed in the AGM Notice and has availed the service of KFin Technologies Limited ("KFintech") for providing VC facility and e-voting The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and the e-voting i rovided in the AGM Notice. The AGM Notice also contains Instructions/details with regard to process of obtaining Login credentials by Shareholders, holding share n physical form or in electronic form, who have not registered their e-mail addres either with the Company or their respective DPs.

Some of the important details regarding the remote e-voting and VC/OAVM facilit

Link to VC / OAVM	https://emeetings.kfintech.com/		
Link for remote e-voting	For Individual Members:		
	https://www.evoting.nsdl.com/ (holding securitie		
	in demat mode with NSDL)		
	https://www.cdslindia.com/ (holding securities in		
	demat mode with CDSL)		
	For non-Individual Members and Members		
	holding shares in physical form:		
	https://evoting.kfintech.com		
Cut-off date for determining the	Thursday, September 22, 2022. The voting		
Members entitled to vote	rights of Members shall be in proportion to their		
through remote e-voting or	shares in the paid-up equity share capital of the		
during the AGM	Company, as on September 22, 2022.		

Place : Gurugram Date : September 7, 2022

onday, September 26, 2022 at 10.00 A.M

e-voting period End of remote e-voting period Wednesday, September 28, 2022 at 5.00 P.M. The remote e-voting shall be disabled by KFintech at 5:00 PM on September 28 2022 and thereafter the Members shall not be able to vote through remote e-voting

However to enable the Members, who have not cast their vote through remot

e-voting, insta-poll (e-voting) facility will also be made available during the AGM Further, the Members who have cast their votes through remote e-voting may atter the AGM through VC/OAVM. Members holding shares in physical form or those who have not registered the e-mail ID with the Company/RTA/DPs or the persons who becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. September 22, 2022 may obtain the User ID and password in the manner as mentioned in the Notice and can cast their vote through remot

e-voting or through insta-poll (e-voting) during the meeting. Detailed instructions ar provided in the AGM Notice, which is available on the website of the Company viz www.dhani.com and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the website of RTA at www.skylinerta.com and KFintech at https://evoting.kfintech.com.

All documents referred to in the AGM Notice and the Explanatory Statement ar available on the website of the Company for Inspection by the Members

Those shareholders whose e-mail ID is not registered, can also register their e-mail ID by following the process given in the AGM Notice or sending e-mail a evoting@kfintech.com by providing their name registered as per the records of the company, address, e-mail ID, PAN, DP ID/Client ID or Folio Number and number

Chartered Accountants has been appointed as Scrutinizer in accordance with the Provisions of Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended) to act as Scrutinizer for e-voting process In case of any guery / grievance(s) connected with attending the AGM through

Mr. Raj Kumar (Membership No. 501863), Proprietor of M/s AMRK & Associate

VC/OAVM or the electronic voting, Members may contact Mr. PSRCH Murthy Sr. Manager - RIS, KFin Technologies Limited, Unit: Dhani Services Limited Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramquda Hyderabad - 500 032, Tel: +91 40 6716 2222, Toll Free No.: 1-800-309-400 -mail id: murthy.psrch@kfintech.com or evoting@kfintech.

By Order of the Boar Vikas Khandelwa



AUROBINDO PHARMA LIMITED

(CIN - L24239TG1986PLC015190) Regd. Office: Plot No.2, Maithrivihar, Ameerpet, Hyderabad – 500 038, Telangana, India Tel No. +91 40 23736370, Fax No. +9140 23746833

NOTICE

(For the kind attention of Shareholders of the Company) Transfer of Equity Shares of the Company to the Investors **Education and Protection Fund**

In terms of Section 124(6) of the Companies Act. 2013 (the "Act") read with the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules. 2016 (the "Rules"), the Company is required to transfer the equity shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years to the Investors Education and Protection Fund (IEPF).

A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years from the second interim dividend declared by the Company in the year 2015-16 and whose shares are therefore liable for transfer to the IEPF account, is displayed on the website of the Company - www.aurobindo.com.

As per the said Rules, the Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the unclaimed dividend amount(s) by November 30, 2022. In the absence of receipt of a valid claim from the concerned shareholder, the Company would proceed to transfer the said shares to IEPF account without further notice. All future benefits including dividends arising on such shares would also be transferred to IEPF

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Shareholders can claim shares and dividend transferred to IEPF by complying due procedure given in the Rules, details of which are also available at www.iepf.gov.in.

For any information / clarification on the matter, the concerned shareholder may write to the Company at ig@aurobindo.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - M/s KFin Technologies Ltd., Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, Toll Free No. 1-800-309-4001, email id: einward.ris@kfintech.com

For Aurobindo Pharma Limited

B. Adi Reddy Company Secretary



Date: 07.09.2022

ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 Corporate Office: FC - 9, Sector 16A, Noida - 201 301 (U.P.) Tel: 0120 - 7153000

CIN: L92100MH1999PLC121506, E-Mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com Website: www.zeemedia.in

NOTICE OF 23RD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the members of Zee Media Corporation Limited will be held on Friday, September 30, 2022 at 11:30 AM (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set forth in the notice of the AGM of the Company dated August 30 2022, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 05 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars' and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars' (collectively referred to as 'Relevant Circulars')

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 has been electronically sent on Wednesday, September 7, 2022 to those members who have registered their email IDs with the Company Depository Participant(s). The copy of the Annual Report is also available on the Investor Section on the website of the Company at www.zeemedia.in, on the Website of the BSE Limited (BSE) at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) a www.evoting.nsdl.com. The relevant documents pertaining to the items of the business to be transacted at the AGM shall be kept open for inspection by the members online during the AGM through video-

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for appointment of Proxies by the Members will not be available since this AGM is being conducted through VC/OAVM. Instructions for remote E-voting and E-voting during the AGM

Pursuant to section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form as on Friday, September 23, 2022 (cut-off date), can cas their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting at the

The remote E-voting period will commence at 9:00 AM (IST) or Monday, September 26, 2022 and will end at 5:00 PM (IST) on Thursday September 29, 2022, Thereafter the E-Voting module shall be disabled by NSDL. Once the vote on a resolution is cast by members, the members cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after the sending of the Annual Report through electronic means and before the cut-off date i.e. Friday September 23, 2022, may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or complianceofficer@zeemedia.esselgroup.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then you may use your existing USER ID and Password, and cast your vote. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall not be eligible to vote at the meeting.

Shareholders holding shares in physical mode and who have no updated their email addresses with the Company are requested to get their email registered with the company's Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html or by dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with the concerned Depository Participant(s).

The procedure of electronic voting is detailed in the Notice of the AGM and is also available on the website of NSDL viz. www.evoting.nsdl.com In case of queries, members may refer to Frequently Asked Questions (FAQS) and e-voting user manual for Members available in the download section of the e-voting website of NSDL www.evoting.nsdl.com Members who need assistance before or during the AGM may send a request at evoting@nsdl.co.in or Contact NSDL at the designated email ID: evoting@nsdl.co.in. or call at Toll free no: 1800-1020-990 and 1800-224-430.

Any query or grievance connected with the AGM, other than E-Voting, may be addressed to the Company Secretary a complianceofficer@zeemedia.esselgroup.com or at the corporate office address or members may contact Ms. Trupti Parab, Link Intime India Private Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West) Mumbai - 400 083, Tel: +91 022 49186270, Fax: +91 022 49186060 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

For Zee Media Corporation Limited

Raniit Srivastava

Place: Noida Company Secretary & Compliance Officer Membership No.: A18577 Date: September 7, 2022

सातपुर इंडस्टीअल इस्टेट शाखा प्लॉट जी-१, त्रिंबक रोड, सातपूर, तालु.नाशिक, जिल्हा नाशिक, पीन: ४२२००७, टेलिफोन: ०२५३-२३५०५९२, २३५०७७०, २३६४४२५ ईमेल : SatpurlE.Pune@bankofindia.co.in

परिशिष्ट एफ

जोडपत्र IV (नियम ८(१) पहा) ताबा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८.०६.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अक्षय अनिलकुमार हरियानी आणि सौ. सोना अक्षय हरियानी यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ८९,६२,२३१.३१ (रुपये एकोणनव्वद लाख बासष्ट हजार दोनशे एकतीस आणि पैसे एकतीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना पटान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटोस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २

सप्टेंबर, २०२२ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक** ऑफ इंडिया, सातपूर शाखा यांस रु. ८९,६२,२३१.३१/- आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते

स्थावर मिळकतीचे वर्णन :

अंतिम प्लॉट क्र. ४५९, पाटील लेन क्र.३, कॉलेज रोड, नाशिक-४२२००५, तालु व जिल्हा-नाशिक-४२२००५ असलेला सर्वे क्र.७१७/१बी-१ए-१-१/५८-६ पैकी प्लॉट क्र.८ए-३ वरील बांधकामीत "ऋषीराज मंजुळा अपार्टमेंट" इमारतीच्या ७०या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०१, चटई क्षेत्र मोजमापीत ११७.२३ चौ.मी.+ टेरेस क्षेत्र मोजमापीत १५.१३ चौ.मी. + ओपन बाल्कनी क्षेत्र मोजमापीत १८.४८ चौ.मी.ची संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. सीमाबद्ध :

उत्तरेला : मार्जिनल स्पेस आणि लगतचा प्लॉट क्र.८/३/बी दक्षिणेला : मार्जिनल स्पेस आणि लगतचा प्लॉट क्र.७/३/बी पूर्वेला : लिफ्ट, लॉफी, स्टेअरकेस आणि फ्लॅट क्र.७०२ पश्चिमेला • मार्जिनल स्पेस आणि ९ मीटर रोड

दिनांक : ०२.०९.२०२२ स्थळ : नाशिक

(श्री. उत्तम पी. ठाकरे) प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)



झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १४ वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ कॉर्पोरेट कार्यालयः एफसी - ९, सेक्टर १६ए, नोएडा - २०१३०१ (उ. प्र.) दरध्वनीः +०१२०-७१५३०००

सीआयएन क्र. एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ संकेतस्थळः www.zeemedia.in

२३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-मतदान माहिती याद्वारे सूचना देण्यात येते की, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सभासदांची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी सर्क्युलर्स'') द्वारे निर्गमित दिनांक १२ मे, २०२० रोजीचे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी/सीआयआर/ पी/२०२१/११ आणि दिनांक १३ मे, २०२२ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२/६२ (एकत्रितपणें ''संबिधत सर्क्युलर'' उल्लेखावे) आणि कारभार व्यवहार मंत्रालय (''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारे निर्गमित सर्वसाधारण सर्क्युलर क्र. दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे १४/२०२०, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे १७/२०२०, दिनांक मे ५, २०२० रोजीचे २०/२०२०, दिनांक डिसेंबर १४, २०२१ रोजीचे २१/२०२१, जानेवारी १३, २०२१ रोजीचे क्र. २/२०२१, दिनांक मे ५, २०२२ रोजीचे ०२/२०२२ सहवाचता सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी (''अधिनियम'') नुसार ऑगस्ट ३०, २०२२ रोजीच्या एजीएम सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाच्या व्यवहारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अन्य ओडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे **शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२ रोजी स. ११.३० वा**. घेण्यात

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमची सचना. संबंधित सर्क्युलर्ससह इलेक्ट्रॉनिकली बुधवार, सप्टेंबर ७, २०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीचे संकेतस्थळावर इन्व्हेस्टर भागावर www.zeemedia.in येथे आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com येथेदेखील अनुक्रमे आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)चे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. एजीएम येथे व्यवहार करण्यात येणाऱ्या व्यवसायाच्या बाबीसंदर्भात . संबंधित प्रपत्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएमदरम्यान ऑनलाईन सभासदाद्वारे निरीक्षणाकरिता खुले ठेवण्यात येईल.

कार्यालय समजावे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे कपनीचे नोदणीकृत एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अन्वये कोरमच्या उद्देशाकरिता गणण्यात येतील. सभासदाद्वारे प्रॉक्झीच्या नियुक्तीकरिता सुविधा व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येणाऱ्या सदर एजीएमपासन उपलब्ध नसतील.

- एजीएम दरम्यान ई-मतदान आणि रिमोट ई-मतदानाकरिता सूचनाः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्या कलम १०८ नसार. कंपनी एजीएम येथे संमत प्रस्तावित तरावांवर इलेक्टॉनिक मत सिस्टिम वापरून त्यांचे मत देण्यासाठी सविधा सभासदांना परवित आहे. प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेंअर्स धारण केलेलें सभासद (कट ऑफ तारीख) सप्टेंबर २३, २०२२ रोजी www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएलच्या इलेक्टॉनिक मतदान पद्धती (''रिमोट ई-मतदान'') त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली नोंदवू शकतात. कट ऑफ तारीख रोजी डिपॉझिटरीद्वारे देखभाल करण्यात आलेल्या लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणारे सभासद एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-
- मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. त्यानंतर रिमोट ई-मतदान सीडीएसएलद्वारे त्यानंतर शक्य नसेल. ठरावावर
- एकदा मत दिल्यानंतर, सभासदांना त्यानंतर सुधारता येणार नाही. कट ऑफ तारीख अर्थात शुक्रवार, सप्टेंबर २३, २०२२ पूर्वी आणि इलेक्ट्रॉनिक मिन्सद्वारे वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर सभासद ज्यांनी शेअर्स संपादित केले evoting@nsdl.co.in
 - complianceofficer@zeemedia.esselgroup.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, ज्या व्यक्तींनी एनएसडीएलसह आधीच रिमोट ई-मतदानाकरिता नोंदणीकत केले त्यांनी अस्तित्वातील यजर आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरता येईल आणि मत देता येईल. एजीएममध्ये उपस्थित सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र आहेत. रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सभासदांनी मत दिले आहे. ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र आहेत, परंतु ते सभेत मत देण्यास पात्र नाहीत
- प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद आणि कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल यांच्यासह लिंकः https://linktime.co.in/emailreg/email_register.html येथे क्लिक करून नोंदणीकृत ई-मेल मिळविण्याची विनंती आहे वा तपशिलासह आरटी यांना लिहावे. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह ईमेल पत्ता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे.

इलेक्ट्रॉनिक मताची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत तपशिलवार दिली आहे आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ असे www.evoting@nsdl.com यावरदेखील उपलब्ध आहे. चौकशीकरिता सभासदांनी 'फ्रिकेन्टली आस्क्ड केश्नन्स (एफएक्यूज)' याचा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदानाकरिता डाऊनलेड सेक्शन अन्वये सभासदांकरिता एनएसडीएलचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असणारे मॅन्युअल पाहावे. एजीएमदरम्यान वा त्यापूर्वी सभासदांना कोणतेही सहाय्य हवे असल्यास, evoting@nsdl.co.in येथे वा एनएसडीएल यांना पदच्युत ई-मेल आयडी: evotina@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी वा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा.

 ई-मतदानाव्यितरिक्त एजीएम संदर्भात कोणत्याही शंका वा अडचणी असल्यास. complianceofficer@zeemedia.esselgroup.com येथे कंपनी सचिव यांना वा कॉर्पोरेट कार्यालय पत्ता येथे कळवावे वा श्रीम. तृप्ती परब, कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे, दूर: +९१ ०२२ ४९१८६२७०, फॅक्सः +९१ ०२२ ४९१८६०६०, ई-मेलः rnt.helpdesk@linktime.co.in यांना संपर्क साधावा.

स्थळः नोएडा

तारीखः सप्टेंबर ७, २०२२

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/-

> रंजीत श्रीवास्तवा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदस्यत्व क्र. ए१८५७७

SAMYAK INTERNATIONAL LIMITED CIN:L67120MH1994PLC225907

Regd. Office: 203-B, 2nd floor, A Wing, Millionaire Heritage, SV Road, Nr Station, Andheri (W) B/H Andheri Market Mumbai (MH) 400058 E-mail: samyakinternationalltd@gmail.com, Website:http://www.samyakinternational.in

Notice of the 28th Annual General Meeting, E-Voting Information and **Book Closure for the purpose of Annual General Meeting** NOTICE

Notice is hereby given that: The 28 th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will

be held on Friday, 30 th Day of September, 2022 at 04:00 P.M through Video Conferencing or Other Audio Video means (OAVM) for which purposes registered office of the company shall be deemed as the venue for the AGM and the proceedings of the AGM deemed as the venue for the Meeting shall be deemed to be made there at, to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice In terms of MCA Circulars & DEBI Circular, the Notice of the 28 th AGM and

he Annual Report 2021-22 including the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2022 has been sent via email on 7th September, 2022, to those Members whose email address are registered/ updated with the Company/ Depository Participants. The Notice of the 28th AGM and the Annual Report is also available on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the AGM Notice is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (e-voting agency of the Company) at www.evotingindia.com L. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and

- Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014,as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members, whose name appears at the close of business hours on 23 rd day of September, 2022 (cut-off date) may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM though Remote E-Voting System of Central Depository Services Limited (CDSL). All the members are informed that:
- . The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted by electronic voting or by ballot voting at the AGM;
- ii. The date of completion of dispatch of Notice of the AGM is Wednesday, 07 th day of September, 2022.
- i. The remote E-Voting shall commence on, September 27 th , 2022 (9.00 A.M.) and ends on, September 29 th, 2022 (05:00 P.M).
 v. E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on 29 th day of September, 2022;
- . Notice of the AGM is available on the Company's website: http://www.samyakinternational.in and on CDSL's website
- vi. Once the vote on the resolution is exercised by the member, the member shall $not\,be\,allowed\,to\,change\,it\,subsequently.$
- vii. For the process and manner of e-Voting, Members may go through the instructions in the Notice of the AGM and in case of any queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQ's) and Remote E-Voting user manual available at the 'downloads' section of website: http://www.evotingindia.comor $contact \, CDSL \, by \, email \, at: help desk. evoting @cdslindia.com.$
- 2. Any person who acquires shares and become Members of the Company after the dispatch of Notice of the AGM but before the cut-off date of ,23 rd day of September, 2022 and whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, can view the Notice of the AGM on the Company's website or on CDSL's website and can obtain their user id and password for the E-Voting by sending a request at CDSL's $\,$ email id: helpdesk.evoting@cdslindia.comor Company's email id: samyakinternationalltd@gmail.com However, if a person is already registered with CDSL for Remote E-Voting then existing user id and password can be used for
- 3. Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24 th September, 2022 to 30 th September . 2022, both days inclusive for the purpose of AGM.

By order of the Board Place: INDORE **Sunit Jain** Date: 08/09/2022 for: SAMYAK INTERNATIONAL LIMITED (Managing Director)

SKY GOLD LIMITED CIN: L36911MH2008PLC181989

Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.in

NOTICE OF THE 14[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 14th AGM of members of Sky Gold Limited ('the Company'') will be Notice is nereby giver intature 14th ACMO internetes of say, Gold Limited (the Company) ("VC") facility or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set forth in the notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to MCA Circulars) and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (SEBI Circular) issues by the Securities xchange Board of India without the physical presence of the members at a common venue.

in terms of MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 14th AGM along with the Annual Report of the company for the Financial Year 2021-22 along with login details for oining the 14th AGM through VC or OAVM has been sent on Tuesday, 06th September 2022, hrough email to all the members whose email addresses were registered with the Company's kegistrar and Share Transfer Agent ("RTA") or their respective Depository Participants "DPs") and the same are also available on the company's website at www.skygold.in, and at the website of BSE Limited at www.bseindia.com and at the website of Link Intime India Pvt. Ltd (RTA Of The Company) at www.linkintime.co.in

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time "the Act and Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility to its members he facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the AGM by

The Company has 'engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as the authorized agency for conducting the AGM through VC/OAVM facility for providing electronic voting ("e-voting") facility to its members the facility to exercise their votes through e-voting mechanism and e-voting at the AGM. Following is the related information:

2-voting incertains in and c-voting at the AGM. Following is the related information.				
a) Day, Date, and time of commencement of remote e-Voting	Tuesday, September 27, 2022, at 09:00 A.M			
b) Day, Date, and time of end of remote e-Voting	Thursday, September 29, 2022, at 05:00 P.M.			
c) Cut-off Date	Friday, September 23, 2022			
d) Electronic Voting Event Number (EVEN)	121991			

- e) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice holds shares as on the Cut-off Date i.e., Friday, Septembe $23, 2022, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM \, Notice.$
- The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through the e-Voting system provided during the AGM.

 The Members are requested to note that: i) A person whose name is recorded in the register of members or in the register of
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting. ii) The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up
- e capital of the Company as on the cu iii) Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. on
- Thursday, September 29, 2022; and
- iv) The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again. The manner of voting through remote e-voting or e-voting during the AGM for
- members holding shares in physical mode and who have not registered their e-mai address with the company, is provided in the Notice of AGM

The detailed instructions for attending the AGM 'through VC/OAVM and casting the vote through remote e-voting/e-voting at the AGM along with the other instructions/details are provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/ during the AGM, Members may send a request at evoting@nsdl.co.in or use Toll free no.: 1800-1020

990 and 1800-224-430 or contact Jayesh Sanghyi, Authorized Representative, Gala no 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai City MH 400080 IN at info@skygold.in or 8369931780.

For Sky Gold Limited

। । त्या मत्तेचे वर्णन सह राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम चे तपशिल खालीलप्रमाणे

स्थावर मिळकतीचे वर्णन (तारणमत्ता)

जमीनीचा भागामध्ये स्थावर मिळकत सह ठाणे महानगरपालिकेच्या हृदीत उप प्रबंधक ठाणेच्या हृदीत मौजे

१६३/१ न्यु सीटीएस क्र. २७/१ई, मोजमापित अंदाजे ०-६-२ एच-आर-पी म्हणजेच ६२० चौ.मीटर्स

वर बांधलेली इमारत ए नावे जात बांधकामचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सदर मिळकत सिमाबद

पुढीलप्रमाणे: पूर्वेला किंवा त्यादिशेने: रतन सिल्क मिल्स यांची जमीन, पश्चिमेला किंवा त्यादिशेने:

. टीएमसी, डी पी रोड, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: नाला आणि क्लारिनेट कं. ची जमीन, उत्तरेला किंवा

Place: Mumbai Date: 08/09/2022

earces

विकण्यात येणार आहे.

त्यादिशेने: टीएमसी फिल्टरेशन प्लान्ट

लिंक अनुसार विक्री करण्यात येतील.

दिवशी पढे घेतली जाईल.

देनांक : ०७.०९.२०२२

ठेकाण : मुंबई

Mangesh Ramesh Chauhan Managing Director DIN: 02138048

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

. वेशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखित स्थावर मिळकत **ईएआरसी** (तारण धनको) कडे

हाण/प्रभारीत असून तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे त्याचा कब्जा घेण्यात आला असून **कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार, हमीदार मे. शेलकेज**

विंटेज इन द्वारे त्यांचे प्रोप्रा. श्री. प्रकाश मोतिराम शेळके (प्रोप्रायटर, कर्जदार आणि गहाणदार), सौ. रेखा प्रकाश शेळके (सह-कर्जदार आणि

हमीदार), श्री. निळकंठ शेळके (सज-कर्जदार), श्री. भुषण नकुल शेळके (हमीदार), श्री. मधुकर हेंदेर पाटील (हमीदार), श्री. कुणाल प्रकाश शेळके

(हमीदार), सौ. पद्माबाई नाथ शेळके (हमीदार आणि गहाणदार), श्री. हरिष सहवनी (हमीदार) यांच्याकडन २५.०५.२०२२ रोजीचे तारण धनकोकडे थिकत

असलेले रु. ११,३२,९५,०९७/**– (रुपये अकरा लाख बत्तीस हजार पंच्याण्णव हजार सत्त्याण्णव मात्र)** त्यासह वसुलीच्या तारखेपर्यंत मंजूरीत व्याज आणि

भन्य लागू खर्च व प्रभार च्या वसुलीकरिता २७.०९.२०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे <mark>जसे आहे'' आणि ''जे काही आहे</mark>'' या तत्त्वावर ती

जर इअर भरणाची तारीख आणि लिलावाची दिनांक सार्वजनिक सुटट्यांच्या दिवशी घोषित झाल्यास दिनांक ही आपोआप लगेचच्या पुढच्या कार्यालयीन कामाच्य

सदर कर्जदार आणि सहकर्जदार यांना सदर सूचना ही १५ दिवसांची विक्री सूचना आहे आणि याद्वारे सदर सूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत वरील उल्लेखित

हिंदित्व कर्ज परत करण्याची शेवटची आणि अंतिम संधी देण्यात येत आहे. कसूर केल्यास सदर मत्ता विक्री सूचनेमधील अटी आणि शर्ती आणि तसेच खाली पुरविलेल्य

विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता कृपया तारण धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच http://www.encorearc.com/ यावर देण्यात आलेली लिंक पहावी.

कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीकरिता इच्छक पक्षकारांनी तारण धनकोंच्या एनकोर एआरसीचे प्राधिकत अधिकारी **श्री. सागर मळे यांना मोबाईल क. +९१**-

९६१९८९९३८६ वर संपर्क करावा किंवा sagar.muley@encorearc.com किंवा श्री. प्रकाश चौधरी यांना मोबाईल क्र. +९१–९७१२६६८५५७ वर

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मिळकतीच्या विक्री करिता लिलाव विक्री सचना

धोकली, तलाठी साझा बाळकुम, तालूका आणि उप विभाग ठाणे यथे स्थित जमीन धारक जुना स क्र. १३,८२,००,०००/-

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एनकोर ईएआरसी)

एनकोर ईएआरसी कॉर्पोरेट कार्यालयाचा पत्ताः ५ वा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००२, हरियाणा

नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्व.आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पण्यत्र निविदा सूचना क्र. 0३ सन २०२२-२३

निविदा सूचना क्रं. ०३ सन २०२२-२३ मधील कामांची ई-निविदा लोकमत/नवशक्ती/फ्री प्रेस या वर्तमानपत्रात दि.२३/०८/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये अ.क्र. ५,७,१०,१३,१५ साठी

खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

प्रथम मुदतवाढ

- ऑनलाईन निविदा संच विक्री:- दि.०८/०९/२०२२ ते दि.
- ऑनलाईन सादरीकरणाची अंतिम मुदत दि. १९/०९/२०२२ द्पारी ३.००
- ऑनलाईन सादर केलेल्या निविदा शक्य झाल्या दि. २०/०९/२०२२ रोजी उघडण्यात येतील.

राजा उघडण्यात प्रतारा. | ● उर्वरित निविदा अटी शर्ती मध्ये कुठलाही बदल नाही. सही/-

कार्यकारी अभियंता, जनसंपर्क/जा.क्र/१२८/

दि.७/९/२०२२

सार्व.आरोग्य अभियांत्रिकी विभाग,पा.पु

टेराफॉर्म रियल इस्टेट लिमिटेड सीआयएन : एल२७२००एमएच१९८५पीएलसी०३५८४१ नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज कोलोसिअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एवरर्द नगरच्या मागे, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२. दूरध्वनी : + ९१ (२२) ६२७० ४९००

सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. नाशिक महानगरपालिका,नाशिक

३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजर

ाद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता कंपनीच्या नोंरणीकृत कार्यालय म्हणजेच गोदरेज कोलोसिअम, ए विंग, १३०९, १३ वा मजला, एवर्र्द नगरच्या मागे, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२ येथे वार्षिक सर्वसाधारण

सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाच्या ाध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. नियमांच्या अनुसार तपशीत वालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहेत.

- दुरस्थ इ मतदान सुविधा कालावधी २६ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी १०.०० वाजता सुरु होईर आणि हा कालावधी २९ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. या कालावधीत- १२१४२६ निवड्न आपला मतदानाचा हक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बजावू शकतात. त्यानंतर दूरस्थ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल.
- कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपा उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावृ
- २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर दुरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानास परवान
- जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नसेल त अशा सभासदाला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावता येईल जर जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला असेल तर त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुपन्यान पुन्हा मतदानाचा हक बजावता येणार नाही.
- जर जर एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला असे तर तो सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतो मात्र त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही
- अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी सभासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकृत असेल तर त्याच व्यक्ती दूरस्य । मतदानासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानासाठी पात्र असतील. ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच त्यासह टरस्थ इ मतटान पटतीने मतटान करण्याच्या प्रकियेचा तपशीत
- . सर्व सभासदांना विहित माध्यमातून पाठविण्यात आला आहे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि कंपनीचे संकेतस्थळ www.terraformrealstate.com येथे उपलब्ध आहे
- २०२१-२०२२ करिताचा वार्षिक अहवाल बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि कंपनीचे संकेतस्थव www.terraformrealstate.com येथे उपलब्ध आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे स
- घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीच समभाग असतील तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in किंवा service@satellitecorporate.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.
- . कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार दिनांव ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राह टेराफॉर्म रियल इस्टेट लिमिटेड यांच्या करित

श्रीमती सरिता गुर स्थळ : मुंबई दिनांक : ५ सप्टेंबर २०२२

जाहीर सूचना

राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्रमाणन प्राधिकरण

(STATE LEVEL ENVIRONMENT IMPACT

ASSESSMENT AUTHORITY MAHARASHTRA) पर्यावरण विभाग, २ रा मजला, खोली क्र. २१४, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

डायनाक्राफ्ट मशिन कंपनी प्रा. लि. द्वारे जोगेश्वरी

(पू), मुंबई येथे गाव मजासचा प्लॉट धारक सी. टी. एस क्र. ३३ए, ६२ आणि ७६ वर इमारत क्र. १ आणि इमारत क्र. २ करीता डायनाक्राफ्ट रहिवासीत प्रोजेक्ट (ईसी एफ. क्रमांक SIA/MH/MIS/२४७१७१/२०२१)

करीता २६.०८. २०२२ रोजी पर्यावरण निपटारा मंजूर

पिटारा पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण

संचालक मे. डायनाक्राफ्ट मशिन कंपनी प्रा. लि. १०१, कल्पतरु सिनर्जी, ग्रॅंण्ड हयात समोर, सांताक्रझ

(प्), मुंबई- ४०० ०५५

जाहीर सूचना

श्री. अनिरुद्ध गोपाळ सुळे हे वसंत

अपार्टमेंट को-ऑप हाऊसिंग

सोसायटी लि., कस्तुरपार्क, शिंपोली

रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई -

आहे की, सोसायटीच्या इमारतीमधील

त्यांचा फ्लॅट क्र.१३ विरोधातील

सोसायटीद्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र

क्र. ०९ हे हरवले आहे. सोसायटी त्यांना

प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी

करण्यास प्रस्तावित आहेत. सोसायटी

सदर प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे

आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर

सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री.

पी. सी. थॉमस, वकील उच्च

न्यायलय. शॉप क्र. १०ए, एस्टी

अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली

(पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या

कार्यालयात १४ दिवसांच्या आत

पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत,

कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात

ठिकाण: मुंबई

राखीव किंमत

ब्याऐंशी लाख मात्र)

दिनांक: ०७.०९.२०२२

सही/-

(पी. सी. थॉमस)

वकील उच्च न्यायालय

इसारा अनामत रक्कम (इअर)

₹. १,३८,२०,०००/-

(रुपये एक करोड अडतीस लाख

वीस हजार मात्र)

प्राधिकत अधिकार्र

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

०९२ चे सभासद असून कळवल

मंडळ (http://parivesh.nic.in)

कडे उपलब्ध आहे.

विनमोर लिझिंग ॲण्ड होल्डींगज लिमिटेड

नों. का.: "आशियाना", ६९-सी, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०० ०२६ दू.क्र.: ०२२-२३६८६६१८, ई-मेल आयडी : ho@hawcoindia.com

सीआयएन: एल६७१२०एमएच१९८४पीएलसी२७२४३२. वेबसाईट: www.winmoreleasingandholdings.cor सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) हि श्ला मजला, "आशियाना', ६९-सी, भुताभाई देसाई रोड, मुंबई-४०० ०२६ येथे शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळ ४.०० वा. दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. कंपनीने सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांन

परविली आहे. रिमोट ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ (स. ९.०० भाप्रवे)

- बी. रिमोट ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ . २९ सप्टेंबर, २०२३ *रिमोट ई-मतदानाला सायं. ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही.
- २४ सप्टेंबर, २०२२ डी. कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद रिमोट ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएममध्ये मत
- पत्रिका मार्फत मतदान करण्यासाठी हकदार राहतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे, ते सभेला हजर राहू शकतात, परंतु पुन्हा त्यांचे
- . वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा कंपनीचा वार्षिक अहवाल त्यासोबत एजीएम सूचना समाविष्ट रिमोट ई-मतदानार्च प्रक्रिया लिक http://www.winmoreleasingandholdings.com/pdf/2022/ANNUAL% 20 REPORT%20-%202021%20-%202022.pdf, वर उपलब्ध आहे आणि तसेच एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com आणि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया चे www.msei.in वर
- उपालंड असेल. जी. ज्या सभासदांनी कंपनीचे शेअर्स वार्षिक अहवाल पाठविल्या नंतर संपादित केले आहे आणि सभासद बनले आहेत

कंपनीचे सभासदांचे नोंदवही आणि शेअर हस्तांतर पुस्तके २९ सप्टेंबर, २०२२ पासून ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत बंद

. रिमोट ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद सामान्य प्रश्नांचा संदर्भ घेव शकतात आणि रिमोट ई मतदान युझर मेंन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र १८००-२२२-९९० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल पाठवावा. सभासद श्रीम. सोनी सिंग सहायक व्यवस्थापक यांना सुध्दा ०२२-२४९९४५४५ येथे संपर्क करु शकतात, त्या सुध्दा रिमोट ई- मतदानाशी संबंधित

अनुज रमेशकुमार मेहत

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

[कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन] महाराष्ट्र राज्यातून तेलंगना राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता वृत्तपत्रामध्ये प्रकाशित जाहिरात

केंद्र सरकार विभागीय संचालक, पश्चिम विभाग खंडपीठ समक्ष, कंपनीज ॲक्ट २०१३ च्या कलम १३(४) च्या बाबी मध्ये आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० चा उप-नियम(५)च्या खंड(ए) च्या बाबीमध्ये

मॅगेलॅनिक क्लाऊड लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे १०१, वीणा रॉयल, शंकर लेन, बोरिवली(पश्चिम), मुंबई ४०००६७ च्या बाबीमध्येयचिकाकरे

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, **कंपनी निबंधक, मुंबई यांच्या** अधिकारीतेमधून "महाराष्ट्र राज्यातून" कंपनी निबंधक, हैद्राबाद यांच्या अधिकारीतेमधून "तेलंगना राज्यात" कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी बुधवार, ऑगस्ट १०, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार त्याचे नोंदणीकृत कार्यालय बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये क्रेंद सरकारला अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे.

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास अर्जदार कंपनीच्या खालील नमूद पत्त्यावर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून १४(चौदा) दिवसात संबंधित विभागीय संचालक, येथे पत्ता एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई- ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करुन शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची

ठिकाण: मुंबई

जगन मोहन रेड्डी थुम्मा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६५५४९४५

नि. क्र. ५९

.....प्रमाणपत्र धारक

...प्रमाणपत्र कर्जदार

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-२/४२६/२०२२

दिनांक: ०१/०९/२०२२ रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/

> वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, स्ट्रँड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५

आर. पी. क्र. ४०१/२०१७ तारीखः ३०.०८.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या

दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्री उद्घोषणा **कॅनरा बँक,** (सिंडिकेट बँक), विलेपार्ले (पू.) शाखा

मे. स्प्रिंग फिल्ड ऑर्गेनिक्स (इंडिया) प्रा. लि. आणि अन्य

प्रक - १: मे. स्प्रिंग फिल्ड ऑर्गेनिक्स (इंडिया) प्रा. लि., कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६. प्रक-२: श्री. किशोर के. दलाल, कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६.

प्रक-३: सौ. मिता अमर सिंग, पलॅट क्र. ६०२, बी विंग, ग्रीन फिल्ड लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. प्रक-४: सौ. कल्पना किशोर दलाल, कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६.

ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून **व्याज आणि खर्चासह** ५७,१९,६३८.७६ च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. २३८/२००५ मधील वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार . ५,४४,४९,४३१.०० **(विक्रीची तारीख म्हणजेच १८.१०.२०२२ पर्यंत**) सह एकत्रित पुढील व्याज आणि प्रभाराची रक्कम वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी प्रक कडून रु. ५७,१९,६३८.७६ सह दंड आणि वसुली आणि/ किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे द.सा. १४% दराने पढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १८.१०.२०२२ रोजी दु. २.०० ते दु. ३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई–लिलावाने विकली जाईल आणि बोली मे.** सी१ इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुरगाव, हरयाना- पिन: १२२०१५ यांच्या वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. हेल्प लाईन क्र. +९१-१२४-४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, संपर्क व्यक्ती: (i) श्री. हरीष गोवडा-९५९४५९७५५५, ईमेल- hareesh.gowda@c1india.com. पुढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. पारितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक, मोबाईलः ८८२८३२८२९७.

खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या **प्रतिवादी क्र. २** यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संच/ मिळकतीसमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून रेणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, वर्च विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे परावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल. विक्रीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल. जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे ्र अप्तानस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रूटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. १,३८,००,०००/- (रुपये एक कोटी अडतीस लाख मात्र).

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. १,५०,०००/- (रुपये एक लाख पंत्रास हजार मात्र). बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पन्हा विकीस ठेवला जाईल

कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इअर रक्कम रु. १३,८०,०००/- (रुपये तेरा लाख ऐंशी हजार मात्र) ही मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी - ॥ यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएसई क्र. SBIN0005347 मध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरूपात देय आहे. इअर रक्कम आर. पी. क्र. ४०१ हा २०१७ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी - II, मुंबई यांच्या नावे डीडी/पे ऑर्डर स्वरूपात जमा करण्यात येईल. टॅन/पॅन कार्डाची साक्षांकित छायाप्रत, पत्त्याचा पुरावा ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावा. इअर आणि इतर माहिती/तपशिलासह ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख **१३.१०.२०२**२ रोजी संध्या. ४.३० वा. पर्यंत. मिळकतीचे प्रत्यक्ष निरीक्षण हे मिळकतीच्या ठिकाणी **११.१०.२०२२** पासून स. १०.०० ते संध्या. ५.०० वाजेपर्यंत दरम्यान करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता, पूरावा व ओळख पूरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकार सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी **१३.१०.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत** वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून विक्रीची २५% रक्कम आर.पी. क्र. ४०१ सन २०१७ मध्ये वसली अधिकारी, डीआरटी-॥, मंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पृढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसूली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड

क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे. एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगर्डन करुन ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे.

कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल. खरेदीदारांनी **अंतिम बोली रकमेची ७५%** उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५** व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर **१५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर **१५** व्या दिवसांनंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआस्टी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ – च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी

विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्योषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. मिळकत ''<mark>जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने''</mark> विकली जाईल, कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत

- 1					
	संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात आलेले
	क्र.	असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून	तिच्या कोणत्याही	बांधील आहे अशा	कोणतेही दावे आणि त्यांच्या
		अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह	हिश्श्यावर	अन्य कोणत्याही	स्वरुप व मूल्याबाबत अन्य
		विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निर्धारित महसूल	भारांचे तपशील	कोणतेही ज्ञात तपशील
	१	7	ş	χ	ų
	१	फ्लॅट क्र. ६, पहिला मजला, प्रशांत को-ऑपरेटिव्ह			
		हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अरविंद कॉलनी, १४५-		_	
		बी.एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	उपलब्ध नाही
- 1	1	Vaaal. 5			

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ३० **ऑगस्ट, २०२२ रोजी दिले**.

सनिल के. मेश्राम वसली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

(सायं. ५.०० भाप्रवे) र

आणि कट ऑफ तारीख असणारे सभासद evoting@nsdl.co.in येथे विनती पाठवून एनएसडीएल कडून रिमोट ई मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर शकतात.

संचालक मंडळाचे आदेशाद्वारे विनमोर लिझिंग ॲण्ड होल्डींग्ज लिमिटेड

फॉर्म क्र. आयएनसी-२६

आणि

हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतात: दिनांक: ०८/०९/२०२२ अर्जदारांकरिता आणि वतीने मॅगेलॅनिक क्लाऊड लिमिटेड

सही/-

डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा